# SWARNSARITA JEWELS INDIA LIMITED

# (Formerly known as Swarnsarita Gems Limited)

## (CIN: L36911MH1992PLC068283)

Reg. Add.: 10, Floor-1St, Plot-40/42, Ruby Chambers, Dhanji Street, Zaveri Bazar, Mumbadevi, Mumbai-400003 Corp. Add.: Office No. 24, 2nd Floor, Navnidan Bhuvan, 3-7 Dhanji Street, Zaveri Bazar Mumbai 400002 Tel. no.: 022-43590000 Email: info@swarnsarita.com Website: www.swarnsarita.com

## September 05, 2022

To, Asst. General Manager, Dept. of Corporate Services. BSE Limited 14<sup>th</sup> Floor, P.I. Towers, Dalal Street, Fort, Mumbai: 400 001, Maharashtra, Mumbai

**Respected Sir**,

## Scrip Code: 526365 / Scrip ID: SWARNSAR

## Sub.: Notice of Annual General Meeting (AGM) to the members published in the newspaper

Pursuant to Regulation 30 read with Schedule III of the SEBI (LODR) Regulations, 2015; We hereby submit the notice of the AGM to the members informing about the Annual General Meeting and requesting them to register email addresses to receive the Notice of the AGM, the Annual Report and details through email.

The aforesaid Notice has been published on Monday, September 05, 2022 in following newspapers:

- Business Standard (English Language Newspaper- Page No. 6)
- The Pratahkaal (Marathi Language Newspaper-Page No.2) •

You are requested to the same on record.

The above intimation is given to you as per applicable clauses of SEBI LODR Regulations, 2015.


Thanking You,

Yours faithfully, FOR SWARNSARITA JEWELS INDIA LIMITED

DEEPAK SUTHAR

Digitally signed by DEEPAK SUTHAR Date: 2022.09.05 16:18:15 +05'30' *V* 

**DEEPAK SUTHAR Company Secretary and Compliance Officer** 



## c/o : Janjivhala Sahakari Patsanstha Maryadit,

Jules Jokin Mendosa Chawl, D/16, Indira Gandhi Nagar, Kanjurmarg Village Road, FORM " Z "

(See sub-Rule [11(d-1)] of Rule 107)

### Possession Notice for Immovable Property

Whereas the undersigned being the Mrs. Sunita Santosh Hankare Recovery Officer of the **Janjivhala Sahakari Patsanstha Maryadit, Mumbai** Under the M.C.S. Act, 1960 Section 156 & Rule 107(3) of M.C.S. 1961 issued a Demand Notice calling upon the judgment Debtors as follows :

Sr. No.	Name of judgment debtor	Demand Notice Date	Recovery Certificate No. & Date	Amount upto 04/05/2022
1	i) Shri. Vaibhav Baburao Murkute ii) Shri. Prashant B. Murkute Legal Heirs of Late <b>Baburao Appa</b> <b>Murkute</b> (Loan Holder)	07/12/2016	980 dated 28/10/2016	10,03,130/-
2	Sambhaji Narayan Adhavkar	08/01/2015	R.C. No. 872 & 884 dated 17/05/2014	4,99,375/-
3	Santosh Tukaram Adhavkar	08/01/2015	1461 dated 22/01/2016 884 dated 17/05/2014	6,19,716/-

to repay the amount, mentioned in the notice with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 16.05.2022 and attached the property described herein below.

The Judgment Debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the Judgment Debtor and the Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on her **under Rule 107** [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 21 Day of July of the year 2022.

The judgment debtor in Particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Janjivhala Sahakari Patsanstha Maryadit, Mumbai** for an amount mentioned above and interest & other charges thereon.

### Description of the Immovable Property

		Docorrigitor		or ropold		
Sr. No.	Property Holder's Name	Property Address	Property Name and Survey Number	Total Area Hect. Sq.Feet	Property Tax Rs.	Directions
1	Baburao Appa Murkute (Loan Holder)	At & Post- Kasba Nool, Tal. Gadhinglaj, District- Kolhapur (Land)	Khate No. 2534 Survey No./Gat No. 234 Mungali Road	Hec.IAcar/ Gunte 0.22.00	Mahasul 0.40	As per Goan Namuna 7/12 & 8 A
		Grampanchayat Kasba Nool, Tal. Gadhinglaj, District- Kolhapur (Mungali Road)	House No. 969/1 Mungali Road Survey No. 234	Total Area 53.88 Sq. Meter 580 Sq.Ft.	Rs. 1274/-	1) East - House No. 969/2 2) West -Arbole's Farm 3) South - Door & Balu's Farm 4) North - Shinde' Farm
2	Sambhaji Narayan Adhavkar	At & Post- Vadarage, Tal. Gadhinglaj, District- Kolhapur	Khate No. 894 Survey No./Gat No. 192/16/A No.192/16/B	Hec./Acar/ Gunte 2.80.00 0.15.20	16.941	As per Goan Namuna 7/12 & 8 A
		Grampanchayat Vadarage, Tal. Gadhinglaj, District- Kolhapur	House No. 117	91.90 Sq. Meter	Rs. 653/-	1) East, 2) West - 3) South, 4) North As per Goan Namuna 8
3	Tukaram Bhima Adhavkar	At & Post- Vadarage, Tal. Gadhinglaj, District- Kolhapur	Khate No. 894 Survey No./Gat No. 192/16/A No.192/16/B	HeciAcar/ Gunte 2.80.00 0.15.20	16.941	As per Goan Namuna 7/12 & 8 A
	Sambhaji Narayan Adhavkar Common Property	Grampanchayat Vadarage, Tal. Gadhinglaj, District- Kolhapur	House No. 117	91.90 Sq. Meter	Rs. 653	1) East, 2) West -3) South, 4) North As per Goan Namuna 8

All that part and parcel of the property of above Borrowers consisting of Within the registration Gadhinglaj District-Kolhapur.

(Seal)

Date :- 30/08/ 2022	
Place :- Kolhapur	

Sd/-Special Recovery & Sales Officer C/o : Janjivhala Sahakari Patsanstha Maryadit, Mumbai (Maharashtra Co-Op. Soc. Act 1960 Sec. 156 & 1961 Rule 107)

### SREI INFRASTRUCTURE FINANCE LIMITED (A Company under Corporate Insolvency Resolution Process)

CiN : L29219WB1985PLC055352 **Registered Office :** 'Vishwakarma', 86C, Topsia Road (South), Kolkata - 700 046 Tel No.: 033 - 6160 7734, Fax No.: 033 - 2285 7542/8501 Website : www.srei.com, Email : investor.relations@srei.com

### **INFORMATION REGARDING 37TH ANNUAL GENERAL MEETING**

**NOTICE** is hereby given that the 37th (Thirty Seventh) Annual General Meeting (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Friday, 30th September, 2022 at 11:30 a.m.(IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) read with the Rules framed thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations, 2015) and relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, to transact the business as set out in the Notice convening the said AGM. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. Members may note that the facility for appointment of Proxy will not be available for the AGM.

The Members may note the following:

Kolkata

September 03, 2022

- a) In compliance with the applicable regulatory requirements, electronic copy of the Notice of the AGM, inter alia, indicating the process and manner of electronic voting, and the Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent to all the Members whose email addresses are registered with the Company and/or Company's Registrar and Share Transfer Agents (RTA) and/or Depositories. The Annual Report alongwith the Notice of the AGM shall also be made available on the website of the Company at www.srei.com and the website of the RTA, KFin Technologies Limited (KFintech) at https://evoting.kfintech.com as well as on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.
- In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act. 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and the provisions of Regulation 44 of SEBI Listing Regulations, 2015 and in terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020 on "e-Voting facility provided by Listed Companies", the Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system. Facility for voting through electronic voting system will also be made available at AGM (Insta Poll) through the e-voting services provided by KFintech. Further, the Company has engaged the services of KFintech to provide VC/OAVM facility for the AGM. The instructions for joining the AGM through VC/OAVM and manner of casting vote through e-voting are provided in the Notice of the AGM The Members, who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-voting can exercise their voting rights at the AGM. The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/KFintech/Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of AGM.
- c) Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email IDs, are requested to register/update the same by sending an email request along with signed scanned request letter mentioning their folio no. and the email id that is to be registered along with the self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (i.e. Driving License, Passport, Aadhar card etc.) in support of the address of the Member to the Company's email id investor.relations@srei.com and/or to KFintech's email id einward.ris@kfintech.com. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email IDs with the Depository Participant(s) with whom they maintain their demat account.

In case of any query and/or grievance, in respect of e-voting, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFintech Website) or contact KFintech at einward.ris@kfintech.com or call KFintech's toll free No. 1800-309-4001 for any further clarifications.

For Srei Infrastructure Finance Limited

-/-S Manoj Kumar Company Secretary & Chief Financial Officer FCS No. 6698

137461287	137461336	50
137461337 137461342	137461341 137461342	5 1
137461343	137461343	1
137461344	137461344	1
137461345	137461345	1
18986456 28012346	18986461 28012370	6 25
28074961	28074967	7
39020418	39020442	25
40234339	40234345	7
78055735	78055759	25
78055760 78055785	78055784 78055809	25 25
78055810	78055834	25
78055835	78055859	25
78055860	78055884	25
78055885 78055910	78055909 78055934	25 25
78055935	78055959	25
78055960	78055984	25
78055985	78056009	25
78056010 78056035	78056034 78056059	25 25
78056060	78056084	25
78056085	78056109	25
78056110	78056134	25
78056135	78056159 79913005	25 25
79912981 79913006	79913005	25 25
97655735	97655759	25
97655760	97655784	25
97655785 97655810	97655809 97655834	25 25
22240717	22240719	3
58921178	58921227	50
58921228	58921232	5
129183488 129183538	129183537 129183587	50 50
129183588	129183637	50
129183638	129183687	50
129183688	129183737	50 50
129183738 129183788	129183787 129183837	50
129183838	129183887	50
129183888	129183937	50
129183938 129183988	129183987 129184037	50 50
97655835	97655859	25
97655860	97655884	25
97655885	97655909	25
97655910 97655935	97655934 97655959	25 25
97655960	97655984	25
97655985	97656009	25
97656010 97656035	97656034 97656059	25 25
97656060	97656084	25
97656085	97656109	25
97656110	97656134	25
97656135 99512981	97656159 99513005	25 25
99513006	99513030	25
47213620	47213669	50
47213670	47213719	50 50
47213720 47213770	47213769 47213819	50 50
47213820	47213869	50
47213870	47213908	39
47492658 47492708	47492707 47492742	50 35
	No Of Securities	2335
Data - 05/00/0000	Lakshmi Shivaram Iver & Ve	nkatram Shivaram Iver
Date : 05/09/2022	Name of S	hareholders:

# प्रातःकाल

गणेश मंडळांना भेटी देण्यात व्यस्त

असलेला कर्जाचा डोंगर व शेतात

पीकच न उगवल्याने शेतकऱ्याना

असल्याची टीका विधानपरिषदेचे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

पिकाअभावी आत्महत्या करतोय

दुसरीकडे सत्ताधारी मात्र मुंबई

ठाण्यातील गणेशमंडळांना भेटी

देण्यात व्यस्त असून लाखोंच्या

पोसिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या

प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा

गंभीर आरोप दानवे यांनी

दानवे यांनी आज बीड जिल्ह्यातील

विरोधी पक्षनेते अंबादास

सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

जाणून घेतल्या.

करावी

एकीकडे शेतकरी कर्ज व

डोक्यावर वाढत

लागत

असल्यामुळे

आत्महत्या

यांनी केली आहे.

### असंवेदनशील सत्ताधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागतेय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची टीका मुंबई येथील कार्यकक्षेच्या उच्च न्यायालयामध्ये दी न्यू ग्रेट इस्टर्न स्पाईनिंग ॲन्ड व्हेविंग कंपनी लिमिटेड सामान्य मूळ दिवाणी कार्यकक्षा लवाद प्रकरण (एल) क्र. २४६८२/२०२२ सीआयएन : U17110MH1873PLC000015 कॉफी शॉपचीही बीड, दि. ४ (वार्ताहर) : करून त्यांना लवकरात लवकर तपासाची लवाट पकरणामध्ये २५-२९, डॉ. आंबेडकर रोड, भायखळा, मुंबई ४०० ०२७. ई-मेल : nge@newgreat.in राज्यातील असंवेदनशील सत्ताधारी मदत मिळाबी यासाठी आग्रही केली पाहणी माहिती दानवे यांनी व कॉन्सीलेशन ॲक्ट, १९९६ दी न्यू ग्रेट इस्टर्न स्पाईनिंग ॲन्ड व्हेविंग कंपनी लिमिटेड आरोपींना घेतली. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी

दस्तावेज / तपशील पाठवणे आवश्यक आहे.

दि. ०१ ०९.२०२२

सेक्शन २९ए(५) च्या प्रकरणामध्ये

इंडसइंड बॅंक लि. व हॉलीवूड ऑप्टिशीअन्स प्रायव्हेट लिमिटेड व अन्य यांच्या दरम्यान खाटला व फरक या प्रकरणी व कर्ज करार दि. २९.१२.२०१५ संबंधात इंडसइंड बॅंक लिमिटेड

त्यांचे ए.ओ. यांच्या मार्फत

त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता : बॅंकिंग कंपनी नोंदणीकृत आरबीआय यांच्यासह समाविष्ट व त्यांचा पत्ता रोड, नोंदणीकरण कार्यालय : २४०१, गान थिमया रोड, पुणे ४११ ००१ व कॉर्पोरेट कार्यालय पत्ता : इंडसइंड बँक लि., सी–२०१, बिझीनेस स्क्वेंअर, अंधेरी कुर्ला .. याचिकाकर्ते रोड, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र

. **सलीम रफिक सारंग,** सारंग हाउस, प्लॉट क्र. १६१, सेक्टर १६/ए, नेरूळ नोड ३ नेरूळ, नवी मुंबई ४०० ७०६. **तसेच :** सलीम रफिक सारंग हॉलीवूड ऑप्टिशीअन्स प्रायव्हेट लिमिटेड, कार्यालय क्र. ६०७, बी विंग, बीएसईएल टेक पार्क, वाशी रेल्वे स्टेशनच्या समोर, वाशी, नवी मुंबई महाराष्ट्र ४०० ७०५.

. समिना सलीम सारंग, सारंग हाउस, प्लॉट क्र. १६१, सेक्टर १६/ए, नेरूळ नोड ३ नेरूळ, नवी मुंबई ४०० ७०६. तसेच : समीरा सलीम सारंग हॉलीवूड ऑप्टिशीअन्स प्रायव्हेट लिमिटेड, कार्यालय क्र. ६०७, बी विंग, बीएसईएल टेक पार्क, वाशी रेल्वे स्टेशनच्या समोर वाशी, नवी मुंबई महाराष्ट्र ४०० ७०५.

### याचिकेची जाहिरात

सूचना याद्वारे देण्यात येते की, वरील नामित याचिकाकर्ते यांनी सन्मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या समक्ष लवाद व कॉन्सीलीटेशन ॲक्ट, १९९६ च्या सेक्शन २९(५) अंतर्गत याचि दाखल केली आहे व प्रतिवादी क्र. १ तसेच २ अन्य विरोधक यांच्या सह तुमच्या विरोधात सहा महिने वा अधिक काळासाठी विस्तारित केली आहे. दि. २० ऑगस्ट, २०२२ च्या आदेश अनुसार सदर याचिका सुनावणीकरिता सन्मा. न्यायाधिश जी. एस. कुलकर्णी यांच्या समक्ष सन्मा. मुंबई उच्च न्यायालय येथे दि. १२ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० वा. वा त्यापूर्वी

तुम्ही कृपया सन्मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या समक्ष तुमचे प्राधिकृत अधिकारी वा एलडी. वकील जर इच्छक असल्यास उपस्थित राहावे.

दि. ५ सप्टेंबर, २०२२

त्यांचे प्राधिकृत अधिकारी यांच्या मार्फत श्री. तुषार भोर त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता

बँकिंग कंपनी नोंदणीकृत समाविष्ट व आरबीआय व



सर्व दस्तावेजांची ईलेक्ट्रॉनिक प्रत एजीएमची सूचना पाहावी व ११ व्या एजीएमच्या तारखेपासू-सर्क्युलेशन तारखेपासून सभासद बिना मूल्याच्या ईलेक्ट्रॉनिकली पडताळणी करावी. सभासद यांन सदर दस्तावेज ईमेल <u>cs@filtra.in</u> पाठवाावा.

एजीएमच्या दरम्यान एजीएम व ई-मतदान पूर्व परोक्ष ई-मतदानाकरिता माहिती :

एजीएमच्या सूचनेमध्ये विहित एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदान व मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया.

सभासंदाना त्यांचे नोंदणीकृत ईमेल आयडीवर लॉगीन क्रेडेंशिअल व पासवर्ड तपशील पाठवावा कोणत्याही चौकशीकरिता/ तक्रारीकरिता कृपया Frequently Asked Questions (FAQ) वर भागधारकांना व ई-मतदान युजर मॅन्युअल भागधारक यांनी www.evoting.

भूमिका घेतली

लाख रुपयांच कर्ज घेतले होते, मात्र त्याचे व्याज हे पाच लाख रुपये झाले.

त्यात शेतीला पाणी मिळाल्याने शेतातील कापुस सोयाबीन जळून गेल. कर्जाचा डोंगर व पिकच न उगवल्याने तणावात असलेल्या शेळके यांनी आत्महत्या केल्याची माहिती

त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली. भागवत पिसाळ यांनीही कर्जामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

राज्यातील सरकारने वेळीच मदत केली असती तर कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाच्य यांचा जीव वाचला असता अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली.

समनापुर येथील आत्महत्यग्रस्त एकीकडे रबर स्टॅप मुख्यमंत्री शेतकरी 'नवनाथ शेळके' व रुइलिंबा येथील आत्महत्याग्रस्त महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करु, असे शेतकरी 'भागवत किसान पिसाळ' आश्वासन देत आहेत, त्याच वेळी यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. दिवसाला दररोज सरासरी ३ यावेळी शेळके व पिसाळ यांचे आई शेतकरी आत्महत्या करतायत. या ,वडील आणि कुटुंबियांच्या व्यथा खोके सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे मागील दोन महिन्यात राज्यात सुमारे १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

अजून

किती आत्महत्या

झाल्यावर हे सरकार शेतकऱ्यांच्या

मदतीसाठी तत्परता दाखवेल असा

संतप्त सवाल दानवे यांनी विचारला

शेळके यांच्या आईवडिलांना आपला तरुण मुलगा गमावल्याचे सांगताना अश्रू अनावर झाले. त्यावेळी तुमच्या दुःखात मी व शिवसेना पक्ष सोबत असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली . तसेच संबधित तहसीलदार यांच्याशी चर्चा

# पान १ वरून...

# कार अपघात चौकशीचे फडणवीसांचे आदेश

आहे.

त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति ! पालघरनजिक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलिस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे.' असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

# मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाची जोरदार हजेरी

तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे



PUBLIC NOTICE is hereby given that the Notice documents 1) Original Agreement for Sale dated 16<sup>th</sup> March 2013 executed between Smt. Farkhunda qbal Patel and Mr. Momin Ibrahi Abubaker registered at the office of the Joint Sub-Registrar, Mumbai City-1 with regard to 6<sup>th</sup> Floor, 61 Flat No. Amina Apartments belonging to Amina Apartments Co-operative Society Limited situated at Plot No 67, Robesch Street, Off Club Back Road, Mumbai- 400008, and bearing C.S. No. 1653 of Byculla Division, and 2) Share Certificate bearing Member's Register No. 20 and Certificate No. 3 in lieu of 21 in the name of Smt. Farkhunda loba Patel for 5 shares bearing distinctive Nos. 101 to 105 both inclusive, have been misplaced/lost and are not traceable yet. A Lost Report has been lodged at the Agripada Police Station on 30.08.2022 vide Los Report No: 29265-2022 If found, kindly inform to Mr. Momir Ibrahim Abubaker at 6th Floor, 61 Flat No, Amina Apartments, Agripada, Mumbai-400008. Mobile No: 9930997020.

अल्पवयीन मुलीवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याने एक अत्याचार करण्यात

बीड आलेल्या जिल्ह्यातील गेवराईत कॉफी शॉपची यावेळी पाहणी केली. तसेच या न



व्हावी

यावेळी

केली

कठोरात कठोर कारवाई

अशी

दानवे

मागणी

यांनी

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, रुट्टोन्शा इंटरनॅशनल रेक्टीफायर लिमिटेड यांच्या सभासदांची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ५३ व्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. ४.०० वाजता (भा. प्र वे.) विहडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) वा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून ५३ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर आयोजित करण्यात येत आहे व कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या लागू तरतूदी अनुसार सहवाचन सेबीद्वारे जारी सर्क्युलर्स व कॉर्पोरेट अफेअर्स द्वारे आयोजित केली आहे

एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताचा वार्षिक अहवात ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी / डिपाॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) /रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) अर्थात ॲन्ड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. येथे केली आहे. सदर एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.ruttonsha.com वर व स्टॉक एक्सचेंजज वेबसाइट www bseindia.com व ई-मतदान एजन्सी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) वेबसाइट <u>www.evotingindia</u> com वर उपलब्ध आहे. कंपनीने शुक्रवार, दि. २ सप्टेंबर, २०२२ रोजी सर्व सभासदांना ईमेलची पाठवणी पूर्ण केली आहे. सूचनेची प्रत्यक्ष प्रत व वार्षिक अहवाल कोणत्याही सभासदांना पाठविलेले नाहीत.

सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ व कंपनी (व्यवस्थापक व प्रशाासन) नियम. २०१४ च्या अनुच्छेद १० अनुपालन अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार दि. २४ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान ३१ मार्च, २०२२ अखेर तिमाही वर्षाकरिता अंतिम लाभाशांच्या सभासदांना व कंपनीच्या ५३ व्या एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल

पुढे, सेबी (सूची अनिवार्यता व विमाचेन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत व लागू नियम अनुसार ॲक्टच्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत सभासद त्यांचे मतदान खालील सभासदांच्या विनंतीवर सचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर एजीएमच्या दरम्यान एजीएम व ई-मतदान सुविधांच्या तारखेपासून पूर्व परोक्ष ई-मतदान सुविधा मार्फत कोणत्याही वेळी ईलेक्ट्रॉनिकली मतदान करू शकतात.

. एखाद्या व्यक्ती ज्या सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थी मालक यांना निर्धारित तारीखा दि. **बुधवार, दि. २१ सप्टेंबर, २०२२** रोजी एजीमच्या मतदान व परोक्ष ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

२. परोक्ष ई-मतदानाची सुरुवात **शनिवार, दि. २४ सप्टेंबर, २०२२ स** ९.०० वा. सुरु होत आहे व मंगळवार, दि. २७ सप्टेबर, २०२२ रोजी ५.०० वा. संपेल व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिता भागधारक एजीएमच्या सूचनेमध्ये कंपनीच्या द्वारे प्रदानित तपशील व व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएममध्ये सहभागी होउ शकता.

ज्या सभासदांनी त्यांचे ईमल नोंदणीकृत केलेले नसतील ते व्यक्ती कंपनीचे सभासद बनू शकतात व एजीएम सूचनेच्या पाठवणी पश्चात व ई-मतदानाकरिता निर्धारित तारीख अनुसार बुधवार, दि. २१ सप्टेंबर, २०२२ अनुसार ईमेल आयडी विनंती पाठवून आरटीए/ कंपनी info adroitcorporate.com/secretarial@ruttonsha com at पाठवावे वा त्यांचे फोलिओ क./डीपी-आयडी/ क्लाएन आयडी तसेच सीडीएसएल वरून परोक्ष ई-मतदानाकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा व सूचनेमध्ये निर्देशित सूचनांचे पालन करावे तसेच प्रत पाठवावी. त्यामुळे, जर सभासद यांनी आधीच सीडीएसएल सह परोक्ष ई-मतदानाकरिता नोंदणीकृत केल्यास विद्यामान युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा

४. सभासदांना एजीएममध्ये परोक्ष ई–मतदान सुविधेच्या माध्यमातून एजीएग च्या सूचनेत विहित विषयांवर आपले मत देण्याची संधी असेल. व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिता भागधारक एजीएम च्या सूचनेमध्ये कंपनीच्या द्वारे प्रदानित तपशील व व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएममध्ये सहभागी होउ शकतात. भागधारकांनी कंपनी कायदा अंतर्गत हेतुकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहावे.

स्वर्णसरिता जेवेल्स इंडिया लिमिटेड (पूर्वीचे स्वर्णसरिता जेम्स लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन क्र. : L36911MH1992PLC068283 कार्यालय : १०. १ ला मजला. प्लॉट ४०/४२. रूबी चेंबर्स. धांजी स्टीट झवेरी बाझार, मुंबादेवी, मुंबई ४०० ००३. कॉर्पोरेट कार्यालय : कार्यालय क्र. २४, २ रा मजला, नविनदास भुवन ३-७ धांजी स्ट्रीट, झवेरी बाझार, मुंबई ४०० ००२. दर. क्र. : ०२२-४३५९००००, ई-मेल : info@swarnsarita.com वेबसाइट : <u>www.swarnsarita.com</u> सूचना **सूचना** याद्वारे देण्यात येत आहे की, स्वर्णसरिता जेवेल्स इंडिया लिमिटेडच्या सभासदांची ३० व

यांच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

दी न्यू ग्रेट इस्टर्न स्पाईनिंग ॲन्ड व्हेविंग कंपनी लिमिटेड हे त्यांचे भागधारक यांना विनंती करत आहेत की. त्यांचे

भागधारक यांनी सदर तपशीलाचे अद्ययावत करण्याकरिता त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नोंदणीकत

करावे व वेबसाईट लिंक http://www.purvashare.com/email-and-phone-updation

दूरध्वनी- अपडेशन/ रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट मे. पुर्वा शेरेजीस्ट्री (इंडिया) प्रा. लि. (आरटीए) यांना संबंधित

दी न्यू ग्रेट इस्टर्न स्पाईनिंग ॲन्ड व्हेविंग कंपनी लिमिटेड यांच्याकरि

द्वारे त्यांचे डिपॉझिटरी/ पार्टिसिपंट्स यांच्या मार्फत संबंधित डिपॉझिटरीजच्या अहवालामध्ये वेबलिंक ईमेल

ाधारक यांच्याकेडून ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक सुद्धा अपडेट करणे आवश्यक आहे

आरटीए यांनी support@purvashare.com ला सुद्धा संपर्क साधावा

गर्षिक सर्वसाधारण सभा एजीएमच्या सूचनेमध्ये विहित विचार विनीमय करण्याकरिता लाल बँक, आ क्वेअर फूड, आर–ओडीओन मॉल, दुकान क्र. ६ ते १४, २ रा मजला, रामनारायण नारकर मार्ग घाटकोपर पूर्व, मुंबई ४०० ०७७ महाराष्ट्र, भारत येथे शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी १०.०० वा. (भाप्रवे) आयोजित केली असून कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदीअनुसार व अधिसूचित निय अनुसार सर्व सभासदांना सोमवार, दि. ०५ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठवणी पूर्ण केली आहे.

कंपॅनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व अन्य लागू तरतूद सहवाचन व कंपनी (व्यवस्थापन प्रशासन) सुधारणा नियम २०१५ सहवाचन नियम २० अंतर्गत सीक्युरिटी ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्ग . कंपनीनेन एनएसडीएल दारे प्रदानित प्लॅटफॉर्म मार्फत परोक्ष ई-मतदान प्रणाली दारे सदर सचनेमध्ये पा पडलेल्या व्यवसायावर विचार करण्याकरिता त्यांचे मतदान हक्क बजावण्याकरिता सविधा प्रदान केल आहे. तपशील व नियम खालीलप्रमाणे आहे

- . सूचनेची पाठवणी पूर्ण तारीखा : सोमवार, दि. ०५ सप्टेंबर, २०२२
- परोक्ष ई-मतदान कोलावधीची सुरुवातींची तारीख व वेळ : मंगळवार, दि. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरु होत आहे.
- . परोक्ष इई-मतदानाची अंतिम तारीख व वेळ : गुरुवार, दि. २९ सप्टेंबर, २०२२ (५.०० वा भाप्रवे).

. जे सभासद कंपनीचे सभासद असतील त्यांना निर्धारित तारीख सोमवार, दि. १९ सप्टेंबर, २०२२ रोजी ईलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान पार पाडता येईल.

. परोक्ष ई–मतदान ईलेक्ट्रॉनिकली गुरुवार, दि. २९ सप्टेंबर, २०२२ सायं. ५.०० वा. भाप्रवे अकार्य-तर करण्यात येईल

. मतदानाचे स्वरूप व माहितीकरिता परोक्षरित्या सभासद जर डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील प्रत्यक्ष स्वरूपातील धारक असतील तर सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित त्यांच्या ईमेल आयडीव नोंदणीकरण करावे. एखाद्या व्यक्ती कंपनीच्या सभासद असतील तर एजीएमच्या ठिकाणी सूचन पाठवावी व एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित युजर आयडी व पासवर्ड निर्धारित तारीख आहे.

मतदान पार पाडावे . एखाद्या व्यक्तीचे नाव जर सभासदांचे रजिस्टर व लाभार्थी मालक यांच्या रजिस्टरमध्ये उपलब

नसेल तर परोक्ष ई–मतदान सुविधा प्राप्त करण्याकरिता निर्धारित तारीख अनुसार डिपॉझिटरीज प्रदा केले आहे.

पाठविण्यात आली आहे व सदर अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.swarnsarita.com</u> व व एनएसडीएल वेबसाइटवर उपलब्ध आहे.

एखादी व्यक्ती जर कंपनीची सभासद बनून शेअर्स ताब्यात घेत असेल तर पॉईंट क्र. १२ अनुसा

१. कंपनीने श्री. दिप शुक्ला, प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव, मुंबई यांना ई–मतदान प्रक्रिया स्पष्ट व पादर्शव

२. कोणत्याही चौंकशी/ माहितीकरिता ई-मतदान संबंधात सभासदांनी खालील संपर्क साधावा : ए) ई–मतदान एनएसडीएल हेल्पडेस्क

संपर्क क्र. १८००१०२०९९० ईमेल आयडी evoting@nsdl.co.in

सी–१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ महाराष्ट्र भारत.

व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आ ाश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे

वस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभे	च्या हेतुकरिता बंद राहील.
	विल्स इंडिया लिमिटेडकरिता
	सही/-
	महेंद्र मदनलाल चोरदिया
काण : मुंबई	व्यवस्थापकीय संचालक
नांक : ०३ सप्टेंबर, २०२२	डीआयएन : ००१७५६८६
न्यू ग्रेट इस्टर्न स्पाईनिंग ॲन्ड व्हेविंग	ा कंपनी लिमिटेड
भ्यू ग्रेट इस्टर्न स्पाईनिंग ॲन्ड व्हेविंग सोआवएन : U17110MH1873PLC0	<b>ा कंपनी लिमिटेड</b> 00015
िन्यू ग्रेट इस्टर्न स्पाईनिंग ॲन्ड व्हेविंग सीआयएन : U17110MH1873PLC0 २५-२९, डॉ. आंबेडकर रोड, भायखळा, मुंबई ४०० ०२७. ई-मेल	00015
्रे सीआयएन : U17110MH1873PLC0	00015 t:nge@newgreat.in

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची १४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीअ-कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सोमवार, दि. २६ सप्टेंबर, २०२२ रोजी १२.०० वा. भाप्रवे सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवस-ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, सामान्य सर्क्यु-लर क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दि. ५ मे, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दि. १३ जानेवारी, २०२१, सामान्य सर्क्युलर क्र. २१/२०२१ अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय (एमसीए) (एकत्रितरित्या संबंधित सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) आहे

. सभासद ज्यांनी मतदान केले नसेल त्यांनी सभेमध्ये मतदान करण्याकरिता ई–मतदाना मार्फत त्यांचे

. ३० व्या एजीएमची सूचना तसेच विहित प्रक्रिया परोक्ष ई-मतदान सर्व सभासदांना विहित प्रारूप

निर्देशित व्यक्तींकडून लॉगीन आयडी व पासेवर्ड प्राप्त करावा.

पद्धतीने पार पाडण्याकरिता परीनिरीक्षक म्हणून आयोजित केले आहे.

बी) लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

दूर. क्र. ०२२-४९१८६२७०

ईमेल : rnt.helpdesk@linkintime.co.in

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ च्या तरतुदी अंतर्गत, कंपर्न शेअर ट्रान्सफर बुक्स बुधवार, दि. २१ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही

ायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड दि. १४ डिसेंबर, २०२१ व सामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२२ दि. ५ मे, २०२२ व अन्य लागू सर्क्युलर्स यांच्या द्वारे जारी एजीएमच्या सूचनेमध्ये व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकॉरता आयोजित केली

निश्चित केली आहे.

सही/-

विनोद जिवनरामलोहिय

डीआयएन 🗙 १५०९७३०

संपूर्ण वेळ संचालक व सीएफ

व सामान्य व्यवस्थापक (कार्य)

इंडसइंड बँक लिमिटेडकरित

त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता २४०१, गान थिमया रोड, पुणे ४११ ००१ व कॉर्पोरेट कार्यालय पत्ता : इंडसइंड बॅंक लि., सी-२०१, बिझीनेस स्क्वेअर,



वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग /अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच् सूचनेमध्ये निर्देशित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे. एजीएमची सुचना व वार्षिक अहवाल कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सर्क्युल एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सर्क्युलर सेबी क्र. सेबी/एचअ


गरायण मिश्रा हे फ्लॅट क्र. २०३, ए विंग, न अरूणोदया को-ऑप. हा. सो. लि., नवघर फाटक रोड, भाईंदर पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालमत्तेचे मालक आहेत, पहिले मूळ विक्रीचे करा दि. ०६ जन. १९९० मे. अरूण कन्स्टक्शन कंपर्न (बिल्डर/ विक्रेता) व श्री. नामदेव अंकूश तावडे (खारेदीदार) यांच्या दरम्यान अंमलात आणले होते ते करा-गहाळ/ हरवले आहेत. गहाळ तक्रार श्री. ओंकारनाथ हृदय नारायण मिश्रा यांच्याद्वारे नवघर पोलीस स्टेशन भाईंद पूर्व येथे गहाळ अहवाल क्र. ३२१२९-२०२० अंतर्गत . ०४.१२.२०२० रोजी दाखल करण्यात आली होती. सर्व बँक, वित्तीय संस्था, व्यक्ती आदींनी याद्वारे माझे अशी वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे. आक्षे यांच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणाही व्यक्तीस सदर संबंधात दावे, आक्षेप असल्यास सदर वरील सदर कर गहाळ झाल्या संबंधात कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच वरील सदर अर्जदार मालमत्तेच्या संबंधा कोणतीही विक्री, गहाण, भेट, धारणाधिकार, वारसा आर्द काही असल्यास सदर सूचनेच्या तारखेपासून योग्य पुरावे यांच्यासह ७ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणतेह आक्षेप वा दावे गृहित धरले जाणार नाहीत आर. जे. मिश्रा

वकील उच्च न्याया दि. ०५.०९.२०२२ नोटरी, भारत सरका कार्यालय : १०९, भाईदया नगर बी– बिल्डींग, गोपी मह

हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे.

ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे. जर तुम्हाला एजीएम व ई-मतदान व ई-मतदान प्रणालीच्या संबंधात चौंकशीकरिता Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वरील उपलब्ध <u>www.evotingindia.com</u> च्या हेल्प सेक्शन अंतर्गत ईमेल helpdesk.evoting@cdslindia. com वर लेखी पाठवावे वा श्री. नितीन कुंदर (०२२–२३०५८७३८) वा श्री. मेहबूब लखानी (०२२–२३०५८५४३) वा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) वर संपर्क साधावा. सर्व तक्रारीकरिता सुविधा मतदानाकरिता देण्यात आली आहे व ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०० ०१३ येथे वा ईमेल helpdesk.evoting@cdslindia. com करावा वा ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधावा.

रुद्दोन्शा इंटरनॅशनल रेक्टीफायर लिमिटेडकरिता सही/-ठिकाण : मुंबई भाविन पी. रामभिय दिनांक : ०५ सप्टेंबर, २०२२ कंपनी सचिव



वित्तीय वर्षे अखेर २०२१–२२ करिता सूचना व वार्षिक अहवाल सभासदांना एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची ईलेक्ट्रॉनिक प्रत सर्व सभासद यांना कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स अर्थात पुर्वा शेरेजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. यांच्यासह ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत 11ठविण्यात येईल व सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>www.newgreat.in</u> व सीडीएसएल <u>www.evotingindia.com</u> वेबसाइट वर उपलब्ध आहे. सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत केवळ एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित एजीएम ईलेक्ट्रॉनिकली जोडले जाण्याकरिता माहिती. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व नियम अनुसार सदर हेतुकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सभेच्या ठिकाणी उपस्थित राहाता येईल. एजीएमकरिता प्रॉक्सीची नियुक्ती करण्याकरिता सुविधा उपलब्ध नाही आहे.

कंपनी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदानित प्लॅटफॉर्म मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व ठरावांवर ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत त्यांचे मतदान हक्क बजावू ाकतात. सभासद एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान सुविधा वा ई-मतदानावर मतदान पार पाडू कतात. एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान/ ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया एजीएमच [चनेमध्ये प्रदानित केली आहे. सभासदांनी कुपया खालील नोंद घ्यावी :

. केवळ तेच सभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्टर वा लाभार्थी मालक यांची सूची (ईलेक्ट्ॉनिक भागधारक) यामध्ये उपलब्ध आहे अशा मालकांना निर्धारित तारीख सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड च्या परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध करून दिली आहे. . जर भागधारक कंपनीचे असल्यास एजीएमची सूचनेची पाठवणी पश्चात तसेच एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित स्वरूपात क्रेडेंशिअल्स प्राप्त करू शकतात.

. परोक्ष ई–मतदानाची सुरुवात शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरु होत आहे व रविवार, दि. २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यतर करण्यात येईल. . ठरावांवर मतदान पार पाडलेले सभासद यामध्ये बदल करू शकत नाहीत.

. ज्या भागधारकांनी एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई–मतदान मार्फत पहिले मतदान पार पाडले आहे ते एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतू व्हीसी/ओएव्हीएम मार्फत मतदान पुन्हा पार पाडू शकत

भागधारक ज्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपातील असतील व त्यांनी अद्याप त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केले नाही त्यांनी कृपया त्यांचे ईमेल आयडी कंपनीचे ईमेल आयडी तसेच त्यांनी ई– मतदान प्लॅटफॉर्म मार्फत ठरावांवर त्यांचे मतदान हक्क बजावण्याकरिता ई-मतदान सुविधा प्रदान केली आहे.

एजीएममध्ये उपस्थित राहण्यास व ई-मतदानामध्ये कोणत्याही चौंकशीकरिता सीडीएसएल ई-मतदान प्रणाली द्वारे तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल करू शकता वा ०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकता.

कोणत्याही चौंकशीकरिता ई-मतदानाच्या संबंधात श्री. राकेळ दळवी, वरिष्ठ व्यवस्थापव (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्क्हिसेस इंडिया लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई ४०० ०१३ येथे संपर्क साधावा वा ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com करावा वा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधावा.

फंपनीच्या संचालक मंडळाने श्रीम. झंखाना भंसाली, प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव यांना परोक्ष ई-मतदान प्रक्रिया परीक्षक म्हणून एजीएमच्या ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता आयोजित केले आहे.

सदर अहवाल परिनीरक्षक अहवाल यांच्यासह वेबसाइट <u>www.newgreat.in</u> व सीडीएसएल ई-मतदान <u>www.evotingindia.com</u> यांच्यासह घोषित करण्यात येईल.

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर मंगळवार, दि. २० सप्टेंबर, २०२२ ते सोमवार, दि. २६ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल. सभासदांनी एजजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या व एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान वा मतदान मार्फत मतदान पार पाडावे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये दी न्यू ग्रेट इस्टर्न स्पाईर्निग ॲन्ड व्हेविंग कंपनी लिमिटेडकरिता विनोद जिवनराम लोहिया संपूर्ण वेळ संचालक व सीएफओ व सामान्य व्यवस्थापक (कार्य) ठिकाण : मुंबई डीआयएन : ०१५०९७३०

nsdl.com वर उपलब्ध आहे व डाउनलोड सेक्शन अंतर्गत तसेच टोल फ्री क्र. १८००१० ९९० वा १८०० २२४४ ३० वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी

या व्यक्तींना ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदानाकरिता सुविधांसह तपशील पाहावा :

संपर्क श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल ईमेल आयडी  ${
m amitv}@{
m nsdl}$ co.in दूर. क्र. ०२२-२४९९४३६० वा कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक एनएसडीएल ईमेल आयडी pallavid@nsdl.co.in दूरध्वनी क्र. ०२२-२४९९४५४५ वर संपर्क साधावा.

मसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स अनुसार एजीएम व वार्षिक अहवालाच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत . भासदांना पाठविण्यात येईल. एखाद्या व्यक्तीने कंपनीचे सभासद असून सभेच्या सूचनेची पाठवर्ण प्राप्त केली आहे व शेअर्स धारक आहेत अशांनी निर्धारित तारीख अनुसार दि. सोमवार, दि. १९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० पूर्वी अनुसार यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याकरिता विस्तृत प्रक्रिया कंपनीची वेबसाइट व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड वेबसाइटवर उपलब्ध आहे. १. जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील भागधारक आहेत अशांना फोलिओ क.. भागधारकाचे नाव शेअर सर्टिफिकेट (पुढील व मागील) यांची स्कॅन्ड प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) cs@filtra.in ईमेल द्वारे सादर करावी ही विनंती.

डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल – १६ डिजीट लाभार्थी आयडी वा एनएसडीएल – १६ डिजीव डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लाएंट मास्टर कॉपी वा स्थायी खाते अहवाल, पॅन (सेल्प अटेस्टेड स्कॅन्ड प्रत वा पॅन कार्ड), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) कंपनीच्य मेल आयडी वा आरटीए ईमेल आयडी  $\mathrm{cs}@\mathrm{filtra.in}$  वर ईमेल करावा.

पया नोंद घ्यावी की, ईमेल आयडीचे नोंदणीकरण करण्याकरिता तात्काळ एजीएमपर्यंत एजीएमर्च सूचना पाठविण्याच्या हेतुकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करपावा. स्थायी नोंदणीकरण/ वैधता / ईमेल आयडीचे अपडेट करण्याकरिता कपया आरॲन्डटीए मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेत लिमिटेड यांना ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत शेअर्सचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस द्वारे सादर करावे. जर सभासद यांनी आधीच एनएसडीएल द्वारे ई-मतदान प्लॅटफॉर्म मार्फत नोंदणीकरण केले असेल तर त्यांनी विद्यमान पासवर्ड लॉगीन करावे.

**सूचना** याद्वारे देण्यात येते की, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१<sup>,</sup> या विनियमन ४४ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत कंपनीने परोक्ष ई-मतदा सुविधा (परोक्ष ई–मतदान) सर्व सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर मतदान करण्याकरिात आयोजित केले आहे व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स व सभासदांचे रजिस्ट्रर मंगळवार, दि. २० सप्टेंबर, २०२२ ते सोमवार, दि. २६ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहील.

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अनुपालन व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम व सेकेटरियल स्टँडर्ड्स सामान्य सभा (एसएस-२) यांना कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या संस्थेद्वारे जारी केले आहे व कंपनीस ईलेक्ट्रॉनिकली ठिकाणाहून परोक्ष ई–मतदान एजीएमच्या सूचनेत विहित ठरावांवर मत देण्याचा हक्क कंपनीने एजीएमच्या व्यवहारांवर विचारविनीमय करण्याकरिता सुविधा प्रदान केली आहे. कंपनीने ई–मतदान सुविधा ११ व्या एजीएमच्या प्लॅटफॉर्मवर प्रदानित केली आहे. ई–मतदान अनुसूचीचा तपशील खालीलप्रमाणे :

१. ई-मतदानाच्या हेतुकरिता निर्धारित तारीखा : **सोमवार, दि. १९ सप्टेंबर, २०२२** 

. सूचनेची पाठवणी पूर्तता तारीख : **शनिवार, दि. ०३ सप्टेंबर, २०२२** ३. ई–मतदानाची सुरुवातीची तारीखा व वेळ **शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०**०

४. ई–मतदानाची अंतिम तारीख व वेळ : **रविवार, दि. २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं**. ५.००

सर्व भागधारक यांचे लक्ष वेधून घेण्याकरिता :

परोक्ष ई-मतदान रविवार, दि. २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.००) नंतर अकार्यतर करण्या येईल. परोक्ष ई-मतदान मोड्युल मतदानाकरिता ब्लॉक्ड/ अकार्यरत करण्यात येईल.

सभासद परोक्ष ई-मतदानाच्या मार्फत मतदान हक्क बजावू शकतात व त्यानंतर सामान्य सभेमध्ये सहभागी होउ शकतात व त्यानंतर मतदान हक्क बजावू शकत नाहीत.

कंपनी ई–मतदानामार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ई–एजीएम दरम्यान उपस्थित राहू शकतात व परोक्ष ई-मतदानाच्या मार्फत मतदान करू शकत नाहीत. भागधारक ज्यांनी मतदान केलेले नाहीत ते ई-मतदान मार्फत एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान हक्क बजावू शकतात.

सभासद निर्धारित तारीख अनुसार सोमवार, दि. १९ सप्टेंबर, २०२२ रोजी ११ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये टीप्समध्ये निर्देशित विहित प्रक्रिया अनुसार परोक्ष ई-मतदान सुविधा प्राप्त करावी व त्यानंतर सदर सूचनेमध्ये मतदान करू शकत नाहीत.

फिल्ट्रा कन्सलटन्ट्स ॲन्ड इंजिनीअर्स लिमिटेडकरित सही/ केतन भुपेंद्र खांत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०३५०६१६३ दि. ०३ सप्टेंबर, २०२२